DECCAN BEARINGS LIMITED

AN ISO 9001:2008 COMPANY



REGD. OFF.: 315/321, PROSPECT CHAMBERS,

2ND FLOOR, DR. D. N. ROAD, FORT, MUMBAI-400 001. (INDIA)

TEL. : (91) (22) 2285 2552 / 2204 4159

FAX : (91) (22) 2287 5841 E-mail : info@deccanbearings.com Website : www.deccanbearings.com CIN NO. : L29130MH1985PLC035747



9th April 2022

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001.

<u>Deccan Bearings Limited</u> Scrip Code: 505703

Sub: Submission of Newspaper Clipping pursuant to Regulation 47 (1) (b) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 for the Quarter and Year ended 31st March, 2022

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping of the Audited Financial Result as per Regulation 47 (1) (b), 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 for the Quarter and Year ended 31st March, 2022 published in Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Times" (English) on 8th April 2022 for your records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

For Deccan Bearings Limited

Ankita Anil Patankar

Company Secretary & Compliance officer

SUPTA is the owners of the Flat No

203, 2nd floor, Building known as "VAISHNAVI APARTMENT", Situated

at land baring Survey No. 284/9 Village Kalher, Taluka Bhiwandi &

Dist. Thane. Further previous cha

Agreements of the said Flats i.e

Registered Agreement for Sale dated 11th June, 2003 between M/s. Ja

Mata Di Builders & Developers

referred to as "Builders" and Shr

ushar Tukaram Wagh, referred a

"Purchaser", registered under Sr. no BVD-1-2263-2003 is missing, los

and not traceable. Now the said Flat

s going to be Mortgage with Adha

Any person having claim, right, tit

r interest of any nature whatsoever

n the above said document and wit

egard to aforesaid transfer by way o

sale, gift, lease, inheritance

exchange, mortgage, charge, lien trust, possession, easement

attachment or otherwise howsoever should intimate their objections,

any in writing within 7 days from the publication of this notice to Adv

Moncilla Crasto failing which, the claim of the such person/s, if any, wi

leemed to have been waived and/o

abandoned for all intents and

Flat No. A/102, Chaware Arcade CHSL, above Abhinav Hospital

lallasopara (w) 401203. lace : Mumbai Date: 08/04/2022

PUBLIC NOTICE

mers of the Flat No. 204, on 2nd

loor, Building known as "SHIVNER

APARTMENT", situated and constructed on Gaothan land bearing

G. H. No. 204, 270, 543, situate a village Kasheli, Tal. Bhiwandi, Dist

Thane. Further the said flat was owned by Shri. Mangesh Bajirad

owned by Snin. Mangesh Bajirac Vaghule by Registered Agreement for Sale dated 14th July, 2011 registered under Sr. No. BVD-1-5412-2011 Further find that Shri. Mangesh

Bajirao Vaghule was expired or dated 19th July, 2021 leaving behind

is wife i.e. Smt. Shilpa Manges

aghule as only legal heir. Now the

aid Flat is going to be Mortgage with

ny person having claim, right, title o

nterest of any nature whatsoever i he above said document and with

egard to aforesaid transfer by way o

ale, gift, lease, inheritance

xchange, mortgage, charge, lie

rust, possession, easement

tachment or otherwise howsoever

hould intimate their objections, if any

n writing within 7 days from th

Moncilla Crasto failing which, the laim of the such person/s, if any, wil

emed to have been waived and/o

andoned for all intents and purpose

lat No. A/102, Chaware Arcad

CHSL, above Abhinav Hospital

Place : Mumbai Date: 08/04/2022

PUBLIC NOTICE

LATE, DHONDU NARAYAN MAIN was

a member of the SHIMBRADEVISRA

CO.OPRATIVE HOUSING SOCIETY LTD.

naving address: Ramban Path, Tilak Road

Ghatkoper (E) Mumbai - 400077 and

holding Flat no. 68 in the building of the

society, died on 29/10/2015 without

making any nomination, LATE. SMT. LAXMI DHONDU MAIN wife of deceased

member died on 04/12/2018 the society

hereby invites claims and objection from

the heir or heirs other claimants/ objecto

to the transfer of the said shares and

interest of the deceased member in the

capital / property of the society withing a

period of 15 days from the publication of

this notice, eith copies of such document

and other proofs in support of his/ her/their

claims / objections for transfer of shares

and interest of the deceased member in

the capital/property of the society. if no

claims / objection are received within the

eriod prescribed above the society shall b

free to deal with the shares and interest o

the deceased member in the capital/proper

of the society in such manner asis procide

under the bye-laws of the society.

the claims/objection if any received by the

society for transfer of shares and interest o

the deceased member in the capital/propet

of the society shall be dealt with in the

manner provided under the bye-laws to the

society, a copy of the registered bye-laws

to the society is available for inspection by

the claimants/ objectors in the office of the

society/with the secretary of the society

between 5.00pm to 6.00pm from the date

of publication of the notice till the date of

expiry of its period

Place:Mumbai, Date:08/04/2022

Sd/-

hon.secretary

for and on behalf of

SHIMBRADEVI S.R.A.C.H.S. LTD

PUBLIC NOTICE

UNDER THE BYE LAND NO. 34)

ADV. MONCILLA CRASTO


lallasopara (w) 401203.

Adhar Housing Finance Ltd.

Notice is hereby given that Smt Shilpa Mangesh Vaghule is the

ourpose. ADV. MONCILLA CRASTO

ousing Finance Ltd.



PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that my client Mrs. Harsha Bharat Doshi have applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.C/202 on 2nd Floor in the building known as Gokul Nagar Co-op. Hsc Soc. Ltd., situated at S. V. Road, Behin Parekh Nagar, Kandivali (West), Mumba 400067, along with five fully paid up share of Rs.50/- each issued under Share Certificat No.52 and bearing distinctive Nos. from 256 to 260 (both inclusive), from the name of he iusband Late Mr. Bharat T. Doshi who expired on 22-10-2012, to her name.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or agains the said property by way of inheritance, sale mortgage, charge, trust, lien, possession, gifl naintenance, lease, attachment or othe howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned a her address at Shop No.14, Akruti Apartmeni Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067 within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward hereafte will be considered as waived and/or abandone

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Advocat Date: 08/04/2022

PUBLIC NOTICE

Late Mr. Noel Dsouza died on dated 22/02/2021 and Late Smt. Delphine Noel Dsouza died on dated 19/08/2007 died intestate and leaving behind only one son namely Mr. Gavin Dsouza of their properties legal heir Property Description Given Below:
1) Flat No. B-106, Rishabh Enclave CHSL

ii) Shop No - 5-004, Vailankanni CHSL NagarBhavan, BhayanderWest. iii) Land - 25 Guntha , Dongari, Uttan

His Son GAVIN DSOUZA are claiming to be the only heirs of said deceased owner as per the law Governing death of the said owner. If Any person/s having any claim right, title or niterest against or to the said property and/or any part thereof, by way of sale, demand, suit, legal proceedings, exchange, gift, trust, inheritance, lien, mortgage, charge, gift, bequest under a Will, lease, and/or objection, such person/s may write to the under signed about any such objection of claim along with the evidence to suppor such objection and/or claim at the address o the undersigned mentioned below with in 14 days of publication of this Notice failing which such claim if any shall be considered as waived and our clients will proceed to complete the transaction. Place: Mumbal

For and on behalf of

PUBLIC NOTICE

Date: 07/04/2022

Notice is hereby given that Smt. Seial Tirthesh Sanghavi & Shri Tirthesh B Sanghavi, are the owners of Flat No.58. Second Floor of Mahavir Krupa Co-op. Hsg. Soc. Ltd., at Maharana Pratap Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, and that they have lost Original Builder Agreement dated 9th March, 1974 executed between M/s. Rajesh Builders & Shri Kishorkant N. Chikani in respect of the said Flat. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak (W), Dist. Thane - 401 101, within 14 davs from date of notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim on the said Flat of which please take a note.

SUNIL B. GARODIA (Advocate, High Court, Mumbal) Place: Bhayander Date: 08.04.2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, our client Mrs. Jumana Firoz Nalwala is the owner of Flat No. 701, A - Wing, Building No. 4, The Asmita Anita Complex C.H.S Ltd., Asmita Enclave Phase II, Naya Nagar, Mira Road (E), Dist. Thans 401107. In the meantime the Origina Share Certificate issued by The Asmita Anita Complex C.H.S Ltd; to our clien bearing Share Certificate No. 193, in respect of above Flat premises, is lost misplaced by our client while travelling from above address to Mira Road Station on 10/01/2022. Therefore person/s having any objection should report us along with valid documents at our below address within 14 days of the publication of the said public notice, however no claims or objections of whatsoeve nature thereafter will be entertained.

Mandar Associates Advocates Office: B -14, Shanti Shopping Center Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane 401 107. Place: Mira Road Date: 08.04.2022

PUBLIC NOTICE

SCHEDULE OF PROPERTY

All the piece of land bearing (New) Survey No.65, (Old) 348, Hissa No.9, area admeasuring 2200 Sq.Mtrs. of Village Shivaji Nagar, Tal. Kalyan, Dist. Thane and within the limits of Kalyan-Dombivli Municipal Corporation within the Registration Dist. Kalyan and Sub-Registration Dist. Thane.

WHEREAS the VENDOR Mr. Sitaran Nago Mhatre the absolute owner and fully seized and possessed of the immovable property consisting of all that piece of land bearing (New) Survey No. 65. (Old) 348. Hissa No.9. area admeasuring 2200 Sq.Mtrs. of Village Shivaji Nagar, Tal. Kalyan, Dist. Thane. So having any claim, lease, mortgage for above referred flat, please inform within 14 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte, Ground Floor, Arihant Puia CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandhi Nagar, Dombivli (East) 421201, Tal. Kalyan, Dist Thane. If nobody have claimed above mentioned flat within a notice period then we will proceed and sure that nobody have any claim, mortgage, or ease and sale deed in respect of above plot and then it is considered that the title of the said plot is cleared and marketable.

Date: 07/04/2022 Place : Dombivli Advocate & Notary

LOSS & FOUND

This is to inform, S V **ENTERPRISES has issued HDFC** Bank ID Card as contract basis has been misplaced/ lost. Employee name:

Sonu Suresh Shinde. Expire date: 31/03/2023

ID CARD NO:20215540100495 Office add: 94E Swami Bhavani. SG Barve Marg, Kamgar Nagar, Kurla East - 400024. [PUBLIC NOTICE]

Take Notice that we are investigating the right, title and interest of DEVDAYANAGAR COOPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED having Registration No.TNA/(TNA)/HSG/(TC)/
3721/1990-91(collectively the Owners), in and toa potion admeasuring 7762-19 sq. mtrs. bearing Survey Number 191/1 ("said Land") together with 12 buildings standing thereon situated Near Pokhran Road No.1, Village Majiwade, Thane, Taluka and District Thane Registration District and Sub-District Thane and within the limits of Thane Municipal Corporation. Within the limits of interes multicipal corporators.

All persons having any right, fittle, interest, benefit claim or demand, in or to the Land, or any parthereof, and/or the floor space index/ floor area ratio, transferable development rights and pment potential in respect thereof, or an part thereof, and/or any of the title deeds i respect of the Land, by way of sale, conveyance transfer, exchange, assignment, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, mortgage, charge, lien, guarantee, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/ settlement, easement, maintenance, development, inhts icint development subvelopment rights, joint development, sub velopment, development management, project inagement, joint venture, collaboration management, joint venture, collaporations, person or Order of any Court of Law, agreement, FSI/TDR consumption or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with certified true copies of all documentary proof in support thereof, to the undersigned at 207, Second Floor, Agrawal undersigned at 207, Second Floor, Agrawal Sadan, Anilyabai Chowk, Kalyan (N), 421301, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failling which any such purported right, title, interest, benefit, claim or demand, if any, of such person or persons, will be deemed to be waived and/or abandoned.

The Schedule Above Referred to: (Description of Land) ALTHAT piece or parcel of the potion admeasuring 7762.19 sq. mtrs. bearing Survey Number 1917 together with 12 buildings standing thereon situates Near Pokhran Road No.1, Village Majiwade Thane, Taluka and District Thane, Registratior District and Sub-District Thane and within the limits of Thane Municipal Corporation.

Sd/- Adv. Chetan D. Agrawal For M/s. S C Legals Advocates and Consultants Place : Thane Date: 08/04/2022

ग्जासवाडी सर्वोदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यावित को इः एरस्सीरी / सरस्वी / दोसी / १९८४ / स्त २००२-२००३)

विंग, मजासवाडी सर्वोबयनगर को. ऑप ही. सोसावटी, सर्वोबयनगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०. विनांक : ०७/०४/२०२३

नोटीस जासवाडी सर्वोदय नगर सहकारी गहनिर्माण संस्थ दित, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, सर्वोदय नगर जोगेसरी (पूर्व) मुंबई - ४०० ०६० या संस्थेचे सभासर असलेल्या वा संस्थेच्या वसाहतीतील **चाळ नंबर १२**१ **रहम नंबर ९२८** धारण करणारे **कै. रमाकांत तुकारा**म गा**बबे** यांचे दिनांक **१३ एप्रिल २०२१** रोजी निधन झात आहे. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य नोटिशीदारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असले यत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी ण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन गिणीदार / हरकत दार यांच्या कडन हक्क / मागण्या कती मागवण्यात येत आहेत. हि नोटिस प्रसिद्ध ल्याच्या तारखेपासून **१५ विवसात** त्यांनी आपल्य ागण्यांच्या वा हरकर्तींच्या पृष्ठवर्थ आवश्यक त्या कागद त्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावे. जर वर नमूद लेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क मागण bai हरकती सादर झाल्या नाहीत, तर मयत समासदा म्थेन्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हित संबं ांच्या हस्तांतरणा बाबत संस्थेच्या उपविधी नुसार र्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. ज अञ्चा कोणत्याही इक्क / मागण्या / इरकती आल्या त क्सा कागरपात रूपकर नागण्या र रूपका जारूना र त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यार येईल. नोंदी व उपविधीतील एक प्रत मागणीदारार ज्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याक काळी ०७.०० वाजल्यापासून ते रात्री ९.०० वाजेप नोटीस दिल्याच्या तारखेपासन नोटीशीची मुद्र या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

सडी/- सचिव करिता मजासबाढी सर्वोदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विनांक : ०८/०४/२०२२) ठिकाण : जोगेश्वरी पूर्व

(in Lakhs)

DECCAN BEARINGS LIMITED

Registered Office: 315/321 Prospect Chambers, Dr.D.N.Road, Mumbal-400001 Tel No.: 022-22652552, Website: www.deccanbearings.in CIN: L29130MH1985PLC035747, Email ID: info@deccanbearings.in Audited Financial Results for the Quarter & Year ended on 31.03.2022

		Quarter Ended			Year Ended	
SR. NO.	PARTICULARS	31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total income from Operations and other income	2.70	0.51	13.51	8.16	106.29
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(27.13)	(4.32)	(6.18)	(41.23)	(23.73)
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	(27.13)	(4.32)	(8.35)	(41.23)	(26.95)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)]	(27.13)	(4.32)	(8.35)	(41.23)	(26.95)
5	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33	218.33
6	Reseves (excluding Revalutaion Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-		(130.96)	(89.73)
7	Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	(1.24)	(0.20)	(0.38)	(1.89)	(1.23)
	2. Diluted:	(1.24)	(0.20)	(0.38)	(1.89)	(1.23)

Note: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website

Date: 07.04.2022

For and on behalf of the Board Ritesh Parab Managing Director DIN No-09494605

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Share Certificate bearing distinctive nos. 226 to 230 (five shares under Share Certificate No. 19 of Shop No 17 in the name of Mr. ABDUL JABBAF MOHD. ARBI, a member of the Uma Co operative Housing Society Limited Ganesh Bhavan, C Bldg., Opp. Mahim Rly Stn., 434, Senapati Bapat Marg, Mahin (W), Mumbai - 400 016 have been lost misplaced. The member of the society has lodged for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants / objector bjectors for the issuance of duplicate Share Certificate within the period of (Seven) days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of is/her/their claims/objections, fo issuance of the Duplicate Share Certificate, to the Secretary of the Society If no claims/objections are received by the Society within the period prescribed above, the society shall be free to issue the duplicate Share Certificate in such manne as provided under its Bye-laws.

For and behalf of Uma Co-operative Housing Society Ltd.
Place Mumbai Date: 8/4/2022

PUBLIC NOTICE

My Client Mr. Manish Bhagwandas Shah is owner of Flat No. 1, Shree Bldg, Jeevan Swapna C.H.S. Ltd., Kasturba Cross Road No. 5. Borivali - East. Mumbai - 400066. The said Flat was originally allotted to Mr. Bhagwandas C. Shah vide an Allotment letter. The said Mr. Bhagwandas C. Shah died intestate on 07/08/2017, Further Original Allotment Letter has been

All persons having any claim charge of whatsoever nature with respect to the same may lodge their claim, objection of whatsoeve nature along with requisite proof o documents in my Office at 5th Floor, Kundan House, Above HDFC Bank, Dattapada Road Borivali (E), Mumbal - 400066 within 15 days of publication of this Notice, failing which it will be deemed that there is no such claim riaht. interest.

ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai. Place: Mumbai Date: 08.04.2022

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that my clients (1) Mr. Sanjay Chandulal Savani, (2) Mrs. Beena Vipin Mehta, (3) Mr. Rakesh Chandulal Savani & (4) Mr. Nimesh Chandulal Savani, have applied for the transfer of Flat No.T/113 on 2nd Floor in the building No.C/2 of Shree Mahavir Jain Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Shankar Lane, Kandivali (West), Mumbai 400067, along with five fully peal up shares of Rs.50/- each issued under Shara shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.173 and bearing distinctive Nos. from 861 to 865 (both inclusive), from the name of their mother Late Mrs. Nipuna Chandulal Savani who expired on 22/11/2017,

All persons who have any claim, right, titl and/or interest or demands to in or against the said property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandones. and/or interest or demands to in or against the

to their names.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocat Date: 08/04/2022

PUBLIC NOTICE This Notice is to notify that Shri Mohamed Hussain Ahmedali kagalwala Member of the Al-Sadaal Co-operative Housing Society Ltd. having and holding lat/tenement No address at **A-wing Flat no-2105 Joha** Chowk Bhindi Bazaar - 400003 in the huilding of t society, died on 05/12/2020 without making any nomination The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors the transfer of the said shares and interest of the decease Member in the capital/ property of the Society within neriod of 15 days from the nublication of this notice wit copies of such documents and other proofs in support his/her/their claims/objections for transfer of shares an interest of the deceased Member in the capital/ proper of the Society If no claims/ objections are received with the period prescribed above, the Society shall be free t deal with the shares and interest of the deceased Memb in the capital property of the Society in such manner as provided under the Bye-laws of the Society. The claim objections, if any, received by the Society for transfer shares and interest of the deceased Member in the canita property of the Society shall be dealt with in the manner omvided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection v the claimants/objectors, in the office of the Societ with the secretary of the Society between 10:00 A. N 5:00 P. M. to. date of publication of the notice till the dal

of expiry of its period.

For and on behalf of The Al-Sadaah Co-op. Housing Society Ltd Hon. Secretary PLACE : MUMBAI DATE: 08.04.2022

PUBLIC NOTICE

LOST OF AGREEMENT Notice is hereby given to the public that Original Agreement for Sale dated 20 th December, 2012 bearing Registration no.LVL-4871-

2012 executed between

Smart Values Homes Ltd. (Promoter and 1) Mrs. Vyoma Jay Upadhyaya and 2) Mr. Jay Janak Upadhyaya (Purchasers) with respect to Flat no. D2-202 (previously numbered as E-021) admeasuring about 635 sq.ft (58.992 sq. mtrs.) on the Second floor alongwith one covered car

parking space in the building knowr as D2 situated at La Montana Village Wadgaon, Taluka Maval, Pune ('the said property') has been

lost/ misplaced. Any person who finds the said original Agreement dated 20 th December 2012 should intimate to the undersigned. All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said lost/ missing agreement.

Dated this 08day of April 2022

JINITA SHAH

Advocate and Solicitor Shop no. 34, Parekh Market, MG Road, Ghatkopar East, Mumbai: 400077.

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE Notice is hereby given that MR RAJENDRAPRASASD LALLAN

NOTICE is hereby given to the public at large that MR. NARESH C. JAIN is owner of a Shop being No. 6 (O), Ground Floor, Malad Natraj Market CHS Ltd., S.V. Road, Malad West, Mumbai -400064 That Mr. Naresh C Jain has

lost/misplaced the Share Certificate being No. 8, bearing distinctive Nos. 35 to 40 and Agreement which was executed between Builders, in respect of said shop No. 6. In this regard Mr. Naresh C. Jain

has lodged missing complaint with the Malad Police Station, being missing register No. 573/2022 dated 09/03/2022.

All persons having any claim, right title, interest in the said Shop by way of Sale, Gift, Mortgage, Charge, Lease, Lien, Succession or in any manner and person of persons found the aforesaid documents and know where about the same, they should intimate the same along with requisite proof of documents to the undersigned within 15 days from the date or publication of this notice.

For and on behalf of Malad Natraj Market C.H.S. Ltd.

(Hon. Secretary) Place: Mumbai Date: 08/04/2022

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT my clients NOORDIN SADRUDDIN RAJE DHUKA is Legal heirs of LATE SADRUDDIN RAJE DHUKA in respect of all that propert

escribed in the Schedule hereto below. My clients state that his mother LATE AMINA SADRUDDIN DHUKA died o 16-02-1982 and his father LATE SADRUDDIN RAJE DHUKA died o 20-07-2008 at village Methan, Taluka Siddhpur, District Patan leaving behind hin) NOORDIN SADRUDDIN RAJE DHUK! (SON) 2) SHOAIB SADRUDDIN RAJI DHUKA (SON) 3) IQBAL SADRUDDIN RAJE IORAL DHUKA (Widow of Deceased Son 3b) ISHAN IQBAL DHUKA (Son o eased Son) are the only legal heirs ,

Any person/s, legal heirs having an claim or right in respect of the said propert by way of inheritance, Legal Heirs, share de, mortgage, lease, lien, license, gif ossession or encumbrance howspever of otherwise is hereby required to intimate t the undersigned within 15 days from th date of publication of this notice of his her/their such claim, if any, with a supporting documents failing which th ransaction shall be completed withou reference to such claim and the claims, any, of such person shall be treated a waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Flat No. 437, 4th floor, Building No 5 having an area admeasuring 473.94 sq.ft carpet Hyland Park Co.op. Hsg. Soc Ltd, Hyland Park, S.V. Road, Dahisar (East), Mumba

Dated this 8th day of April, 2022. ADV. RAJESH SHARMA

Shop No 2, Gupta Compound Off. Station Road, Opp. Registration Office Goregaon (West), Mumbai 400104.

जाहोर नोटोस

सर्व जनतेस प्रस्तुत जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे अशिल श्रीमती नीना उर्फ मीना चंद्रकांत बेंडाळे, वय ८६ वर्षे, राहणार संवेन्त, तळमजला उदयनगरजवळ, पाचपाखाडी. ठाणे ०० ६०२ यांचे मालकीची जमी मिळकत, सर्व्हें नं. ३४१/५, प्लॉट क्र ४. ठाणे टाऊन प्लानिंग स्कीम क्र. १ , मौजे पाचपाखाडी, ता.जि. ठाणे, एकूण क्षेत्रफळ . ६० चौ. यार्ड आहे. त्यावर तळ + २ मजली इमारत (संवेज्त अपार्टमेंट) अस्तित्वात आहे. सदर जमिन मिळकर त्यांनी विकसित करण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकतीच्या हक्कांबाबत खात्री करणेकरिता प्रस्तुत नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सबब, सदर मिळकतीबाबत कोणाचाही कठल्याही प्रकारचा हितसंबंध, जसे करार हाण, दान, लीज, कोर्ट डिक्री, लीन जामीन अथवा अन्य कोणत्याही प्रकारे हितसंबंध असल्यास प्रस्तृत नोटीस प्रसिद्ध गल्यापासून १५ दिवसांच्या आत माझे खाली नमूद पत्त्यावर संबंधित दस्त्याच्य सत्यप्रतीसह संपर्क साधावा .

मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास ादरची मिळकत निर्बंध बोजारहीत आहे असे समजून सदर मिळकतीसंबंधाने आवश्यक करार माझे अशिल करतील.

मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत विचारात घेतली जाणा नाही व मुदतीनंतर घेतलेली हरकत माझे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही कळावे, ही जाहीर नोटीस.

परिशिष्ट-अ

मौजे पाचपाखाडी, ता.जि. ठाणे येथील क्टिंनं. ३४१/५, प्लॉट क्र. ४, ठाणे टाऊन प्लानिंग स्कीम क्र. १, तळ + २ मजली इमारत (संकेत अपार्टमेंट) बांधकाम

ही जाहीर नोटीस माझ्या सहीने दि ८.०४.२०२२ रोजी दिली जात आहे.

अँड. अश्विन अशोक बोऱ्हाडे गाळा क्र. ४, श्री चैतन्य सह.गृह.नि.सं.म. हॉटेल राजदीपजवळ, खारेगाव कळवा (प.), ठाणे - ४०० ६०५ मो.नं. ९६६४८२००६४

Read Daily **Active**

Times

PUBLIC NOTICE Late Shri. Shakar Parshuram Mane was holder of Flat No. 201 having Address Plot No. - 234, Charkop Vidyut Chs, Sector- 5, Near Apna Bazar Charkop, Kandivli West, Mumbai - 400067., Admeasuring -70 Sq Mtrs, Holding Share Certificate No 11 Distinctive Nos From 0051 To 0055 has Expired on Dated 13-09-2018., having Nomination of said Shares/Room on her wife's Name and his Wife i.e Smt. Ashalata Shankar Mane has applied to the society for transfer of the said Shares/ Room on her name. If anyone is having any claim objection should contact/write to The Society Secretary within 15 (fifteen) days. There after no claim will be considered.

Sd/- Secretary Plot No-234, Charkop Vidyut Chs, Sector-5, Place: Charkop Dt: 08/04/2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Flat No. B-107, admeasuring about 539 Sq. Ft. of Carpet Area, situated at Andheri Samir Premises Co-Op. Soc. Ltd., free from all encumbrances and more particularly described in the Schedule ereunder is getting transferred to the name of Mr. Hamir K. Asher, by way of secuting a Release Deed.

Therefore any person(s) having any claim in respect of the above referred Flat or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or preemptioner under any Agreement or other disposition or under any decree or orde erwise claiming, howsoever, are hereby requested to make the writing together with supporting documents to the undersigned Adv Jignesh V Nishar at his Office- 605, Pearl Plaza, Opp. Andheri Railway Station, Andheri (West), Mumbai- 400 058, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have een waived and/or abandoned.

been waived and/or abandoned.

Schedule of the Property

All that Flat bearing No. B-107, on the 1st Floor, admeasuring about 539 Sq. Ft. of Carpet Area, situated in the 'B' Wing of Andheri Samir Premises C.H.S. Ltd., situated at 169, S. V. Road, Andheri (West), Mumbai- 400 058, Andheri Taluka, Sub-District Bandra, bearing C.T.S. No. 418 to 425 situate, lying and being at Tribhovandas Hill, forming part of Survey Nos. 137 and 61 B, bearing Entry No. 104, containing by admeasurement 5897 sq. yds. i.e. 4949.89 sq. mtrs. or

Place: Mumbal

Adv Jignesh V. Nishai

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room no. 69, Bandra (E), Mumbal - 400 051 Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9)(e)) Before the Competent Authority Application No. 41 of 2022

Golden Springs Co-operative Housing Society Limited Vidyanagari Sunder Nagar Road No. 2,

Kalina, Santacruz (East), Mumbal 400098 ... Applicant **Versus**

1. M/s. Golden Construction Co., Sona Mohar, Behind Vakola Municipal Market, Vakola, Santacruz (E), Mumbai 400

2. Mrs. Surti Kunverli Gala Gala Niwas, Bulsroyee Colony Road, Santacruz (E), Mumbai 400 055

3. Mr. Hasmukh Premji Gala Sneh Kunj, 11 th Road, Santacruz (E), Mumbal 400 055 4. Mahindra S. Gala Gala Niwas, Secong Floor, Bulsroyee Clony Road, Vakola Bridge, Santacruz (E),

Mumbal 400 055 5. Shrl. B. B. Yadav Shri Yaday Chawl, Vallabh Pipeline, Behind Standard Batteries, Santacruz (E),

6. M/s. Trimurti Corporation

7. Mr. Chetandas Vehromal 8. Mr. Daulatram Behruma

10. Mr. Shamaldas Tulsidas 11. Mr. Kottumal Bheruma

9. Mr. Bairam Tuisidas

Opp. 6 to 11 at 7, Air View Apt, Near Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai 400 055 12. Shrl. Ashok Harlram Kap

West View Bldg. No. 3, Flat No. 10, Santacruz, Mumbai 400 054

13. Court Receiver,

High Court, Bombay Bank of India Building, 2 nd Floor, Mahatma Gandhi Marg,

Fort. Mumbai 400 023 14. Superior Construct (Address not known)

...Opponents

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Constructio Sale,Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the

 The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land admeasuring 5651,5656 (pt), 5658, 5659 and 5660 bearing a part of land formerly bearing S. no. 311 l. No.21,13 (pt), 15,14, and 25 at the revenue village of Kole- Kalyan , Kalina, Santacru (e), Bombay 400055 admeasuring 1906.75 sq. mtrs, of Village Bandra, Taluka Andhei Mumbal Suburban District along with the structures standing thereunder in favour of the

3) The hearing in the above case has been fixed on 25.04.2022 at 3.00 p.m. 4) The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person / aut

o submit any objection, should appear in person or through the authorized epresentative on 25.04.2022 at 3.00 p.m. before the undersigned together with an documents, he/she/they want/s to produce in support of his/her lection/claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties. 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice the question at issue /application will be decided in their absence and such person/s will

ave no claim, object or demand whatsoever against the property for which the onveyance / declaration/ order is granted to the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate /judgment is passed against suc sted parties and the matterwill be heard and dec

For District Deputy Registrar, By Order, Co-operative Societies, Mumbal City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

United Petro Finance Limited (A part of The Investment Trust Of India Limited Group)

Regd Office: Naman Midtown, A Wing, Unit No 2003, 20th floor, Senapati Bapat Marg, Mumbai-400013

GOLD AUCTION NOTICE

The borrowers, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts i proposed to be conducted at Naman Midtown, A Wing, Unit No 2003, 20th Floor, Senapati Marg, Elphinstone, Mumbai 400 013 on 27th April 2022 fron 10.00 am onwards.

The auction is of the gold ornaments of defaulted customers who have failed t make payment of their loan amount despite being notified by registered letters Change in venue or date (if any) will be displayed at the auction centre and on the company website. Unauctioned items shall be auctioned on subsequent working days after displaying the details on Company website and auction centre. of pledges to be auctioned on 27th April 2022 from 10.00 am onwards

List of pieuges to be adetioned on 27 April 2022 from 10:00 and on wards:						
GL/BR15/000745	GL/BR15/001137	GL/BR5/001751	GL/BR5/001583			
GL/BR15/000874	GL/BR1/001981	GL/BR5/001763	GL/BR1/002301			
GL/BR3/001881	GL/BR5/001368	GL/BR15/001631	GL/BR6/001898			
GL/BR15/000947	GL/BR1/002397	GL/BR7/002403	GL/BR5/001644			
GL/BR15/001047	GL/BR7/002696	GL/BR5/001533	GL/BR15/001927			
For more details please contact Mr. Nijesh Raveendran- 8589016255						

Authorized Office For United Petro Finance Ltd(ITI Gold Loan)

General Notice

Nallasopara Branch Shifting

United Petro Finance Limited (ITI gold Loan)- Nallasopara Branch would hereby like to bring to the notice of all customers that the branch is being shifted to a new location, as mentioned below wef 19 April 2022, Tuesday. All customers please take a note of the ame

IIIIC.	
Old Branch Address:	New Address :
United Petro Finance Limite	United Petro Finance Limited
Shop no 3. IRISH apt, Centra	
Park, Nallasopara east . Palgh	ar centre, tulinj rd, Near Radhakrishna Hotel, Next to
401209	Morbi Sweets, Nallasopara East, Palghar 401209

hat as per Bye Laws of the society hereb

of the deceased members in the capital the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd,

lear Deepak Hospital, Mira Bhayander Rd Shayander (E) Thane 401105 Date: 08/04/202

NOTICE is hereby given that, MANOHAF NAMDEO SHINDE, member of Ideal Benze

Co-Op. Hsg. Society Ltd, having address a N H School Road, Mira Road (East), Dist. Thane-401107 and holding Flat No. B-1/503 died on 03/05/2021 and his wife MRS SANJEEVANI MANOHAR SHINDE has applied for 100% membership of the societ gainst the said flat.

nvites claims or objections from the heir or neirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their/claims objections for transfer of share and interes property of the society. If no claims. objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of e notice till the date of expiry of its period.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. मनोहर नामदेव शिंदे हे आयडीयल बेन्झर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता- एन.एच स्कूल रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि फ्लॅट क्र.बी-१/५०३ चे धारक आहेत, यांचे ०३ ०५ २०२१ रोजी निधन बाले आणि त्यांची पत्नी श्रीमती संजिवनी मनोहर शिंदे यांनी सदर फ्लॅटमधील सोसायटीचे १००% सदस्यत्वाकरित

उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत संभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकड काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भाँडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशी कागदपः आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तस्तर्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळ असेल. आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सदर सचना प्रकाशन तारखेपासन खालीत स्वाक्षरीकर्ता/सोसायटीचे सचिव/अध्यक्षाकः लेखी आक्षेप द्यावेत किंवा संपर्क करावा.

एसबीएस लिगल सरोज बी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/०७. जय पनम नगर कोहौसोलि.. दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व) ठाणे-४०११०५.

दिनांक: ०८. ०४. २०२२

जाहीर नोटीस

श्री विकास धाँडू गाँधळेकर हे राहणार प्रभात नगर सेवा मंडळ चाळ, महाकाली केवस रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३ हे निवृत्त गिरणी कामगार होते. ते दिनांक ०३-११-२०११ रोजी मयत झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांची पत्नी आणि मुलगी कायदेशीर वारस आहेत. पत्नीचे लग्नापूर्वीचे नाव **मेनका रामभाऊ भोरकर** व लग्नानंतरचे नाव **कल्पना विकास** गोंधळेकर वय वर्ष ६१ (पत्नी) व कुमारी साक्षी विकास गोंधळेकर वय वर्ष २१ (मुलगी) उक्त नमुद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन व बँकेतील ठेवी आणि प्रायव्हेट फंड अनुकंपा तत्त्वासाठी (निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने म्हाडा मार्फत देण्यात येणाऱ्या निवासी गाळ्याच लाभ मिळण्याकरता (मृत गिरणी कामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार यांच्याकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०० ०५८ यांच्याकडे लेखी पुराव्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा अन्यथा कोणाचा आक्षेप नाही असे समजून निर्णय घेण्यात येईल. दिनांकः-०८.०४.२०२२

अर्जदाराचा नाव कल्पना विकास गोंधळेकर. पत्ता:-प्रभात नगर सेवा मंडळ चाळ, महाकाली केवस रोड, अंधेरी(पूर्व) मुंबई-४०० ०९३

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NOTICE OF LOSS OF SHARES OF
HINDUSTAN UNILEVER LIMITED
(FORMERLY HINDUSTAN LEVER LIMITED)
legs off: Hindust nilever Lines (linever heave, 80 Swart May, Chales, Ander (824), Numbia-600 091
Notice is hereby given that the following share certificate(s) have beer
eported as lost / misplaced and the Company intends to issue duplicate

for the company intends to issue duplicate.

ertificates in lieu thereof, in due course.

Any person who has a valid claim on the said shares should lodge such clai

with the Company at its	the Company at its Registered Office within 15 days hereof.				
Name of the Holder	Folio No.	Shares (₹ 1/- f. v.)	Certificate No(s).	Distinctive No.(s)	
SUBHASH N SHAH	HLL2701512	500	5135228	862914721-862915220	
GEETABEN'S SHAH					
SUBHAS BHAI NATVERLAL SHAH	HLL1980608	500	5115701	105288251-105288750	
INDRA SARAF	HLL3655244	1000	5396025	2201637089-2201637098	

DEV BAJPAI Date: 08.04.2022

नमुना क्र. ७५

नोटीस

की, कै. समीक्षा कृष्णा देसाई हांच्या नावे संकल्प

सिद्धी सहकारी संस्था प्लॉट नं.२३१/रूम नं.ए १४

गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२

समीक्षा कृष्णा देसाई यांचे दिनांक ०७/१०/२०२०

रोजी निधन झाले. तांच्या पश्चात त्यांचे १. पती कृष्णा नारायण देसाई, २. मुलगी श्रुती कृष्ण

देसाई, ३. मुलगी श्रवणी कृष्णा देसाई हे कायदेशी

वारस असून त्यांची मुलगी श्रवणी कृष्णा देसाई

हिच्या नावावर वरील रूम करण्यासाठी मयत समीक्ष

कृष्णा देसाई यांचे पती कृष्णा व दुसरी मुलगी श्रुती

हे हक सोड प्रमाणाप्रत्र व ना हरकत प्रमाणपत्र देऊ

श्रवणीच्या नावावर करण्यास तयार आहेत. य

नोटीस प्रकाशनापासून १५ दिवसात सदर रूमवर

आक्षेप, हक्क, अधिकार किंवा हित असल्यास त्यान

माझ्या कार्यालयात संपर्क साधावा. वर विहि

कालावधीत जर कोणताही टावा व आक्षेप प्राप्त र

झाल्यास सोसायटी व म्हाडा व्यवहार करण्यास मृत्त

असतील आणि दावा असल्यास त्याग केला आहे

असे समजले जाईल, तद्नंतर कोणताही दावा

२१/प्लॉ. १८७, गोराई-२, बोरिवली-९१.

PUBLIC NOTICE

Notice has been given that Mr. Swapa Sinha Biswas H/O Late Mrs. Prona

Sinha Biswas intend to sell and transfer

Flat viz. Flat No. **703**, 7th Floor, 'H' Wir (known as also **EMP-52**), in the Buildir

No. 06 known as "Halley" of Evershine Halley C.H.S Ltd., situated at Evershine's Millennium Paradise, Thakur Village

Millennium Paradise, Thakur Village Kandivali (East), Mumbai 400101

(hereinafter referred to as "the said Flat" alongwith shares therein to 1) Mr. Ajay Agarwal & 2) Mrs. Shweta Goyal and have instructed me to investigate the title

All person having any claim, right, title an interest against or to the above mentione

Flat or the shares in respect thereof or an

part thereof either by way of mortgage inheritance, agreement, lease, lier charge, trust, maintenance, easement

possession or by virtue of any lestamentary or non-testamentary

idoption, any suit, litigation, dispute lecree, order, injunction, restriction

covenants, statutory order, notice/ awar notification or otherwise howsoever, a

hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereo

Garden, Rajendra Nagar, Borivali (East) Mumbal 400066, within 15 days from the

ate of publication of Notice hereof b

claims, if any, shall be deemed to have

Sd/- CHARUSHILA J. RAORANE ADVOCATE BOMBAY, HIGH COURT

जाहीर सूचना

_____ सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात

येत आहे की, विकास मे. पॅराडाईज

कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याद्वारे प्लॉट सीटीएस

क्र.१३२७ए, गाव कांदिवली, तालुका

बोरिवली, शिवाजी रोड, एम.जी. रोडच्या

समोर, कांदिवली पश्चिम, मुंबई-

४०००६७, महाराष्ट्र या जागेवर नियोजित

झोपडपट्टी पुनर्वसन योजना करण्यास दिनांक

३१.०३.२०२२ रोजीचे पत्र क्र.एसआयए/

एमएच/एमआयएस/२३६१४१/२०२१

नुसार महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण मंत्रालय

वन व पर्यावरण बदल विभाग

मंत्रालयाकडून पर्यावरण योग्य प्रमाणपत्र

प्राप्त झाले असून सदर पर्यावरण योग्य

ग्रमाणपत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण

मंडळ यांच्याकडे उपलब्ध आहे तसेच

http://parivesh.nic.in वेबसाईटवर

मे. पॅराडाईज कन्स्ट्रक्शन कंपनी

रोड, लक्ष्मीनारायण शॉपिंग सेन्टर

११/१२, नागरवाला कॉलनी, पोद्दा

समोर, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७.

दिनांक: ०७.०४.२०२२

सार्वजनिक न्यास नोंख्णी कार्यालय

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

अधीक्षक (न्याय शाखा),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

बृहन्मुंबई विभाग मुंबई

सास्मिरा, सास्मिरा मार्ग

वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

Rizwan Ullah Waheed Ullah Farooqui ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्सुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त

व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही

नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंत

आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून

चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २४/०१/२०२२

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १०००/-

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

अर्ज क्रमांक: ACC / X / 2445 / 2021

Farooqui Foundation ... बाबत

सार्वजनिक न्यासाचे नाव:

चौकशी करणार आहेत:-

ived and/ or abandoned

Registered Post A.D., failing which,

testamentary or non-testamen document/s or by virtue of success

सौ. अनु रा. नाईक

वकील हायकोर्ट

विचारात घेतला जाणार नाही.

स्थान : मुंबई

of the said Flat.

सार्वज़िकू न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 344 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः

क्षत्रिय मराठा इंदुलकर प्रतिष्ठान ... बाबत अनिल सखाराम इंदुलकर ... अर्जवार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की प्रहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिघ्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १६/०३/२०२२



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५

सार्वजिन्कु न्यास नोंबुणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 624 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नाव:

Shasan Seva Trust ... बाबत Mr. Harshal Ramesh Shah ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय 🤅

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची मसेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत bिफयत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही **उ** चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष् राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २३/०३/२०२२



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the general public that Jointly owner of STANISLAUS @ STANY EDWIN DSOUZA and MRS. IDA D'SOUZA W/O STANISLAUS @ STANY EDWIN DSOUZA The Flat premises Flat No.17, 4th Floor, Building No.4, Highland Park Co-Operative Housing Society Limited, Plot No.9, Bhawani Nagar, Marol-Maroshi Road, Andheri (East), Mumbal-400059, admeasuring total area about 475 Sq. leet built up, constructed on plot of land bearing C.T.S. No. 109/1 A of Village - Marol, Taluka-Andheri, District-Mumbal Suburban and whereas his father Late STANISLAUS @ STANY EDWIN DSOUZA was expired on 26.02.2008 at Mumbai and after his death his legal heirs i.e. his wife MRS. IDA D'SOUZA W/O STANISLAUS @ STANY EDWIN DSOUZA and one daughters namely MRS. MARIA SHAKEEL AHMED KHAN NEE NAME- MARIA STANY DSOUZA released and transferred there undivided share in the favour of my client MR. NEIL STANY DSQUZA through Release Deed executed on 22/03/2022 Which is duly registered with joint sub-registered Andheri-7 under Registration No.5198/2022 on dated 22/03/2022.

If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license ment or otherwise etc. of whatsoever nature with respect to Said land are requested t make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

Date: 08/04/2022 Place: Mumbai

CHANDRASHEKHAR R KANOJIA Advocate – Bombay High Court

Office: .Shop No. 1, Opp. Shiv Shakti Dairy, Marol Pipe Line, A. K. Road Andheri East, Mumbai - 400 059 Mob.: 90222233370 Off.: 8976973370

PUBLIC NOTICE

शिक्का

रोजी दिली.

Notice is hereby given that Mr. Devendra Maniial Shah and Mrs. Daksha Devendra Shah are members in respect of Flat No.: 34, 3rd Floor in the building of the society having below nentioned address. Mr. Devendra Manilal Shah died on 01/06/2020. Mr Jesal Devendra Shah, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. 34, 3rd Floor.

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. 34, 3rd Floor to Mr. Jesal Devendra Shah, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m. society between 8.00 p.m. to 9.00 p.m. if no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society.

Hon. Secretary Siddhachalgiri Co-op. Hsg. Soc. Ltd., Ashok Chakravarti Road, Ashok Nagar, Kandivali East Mumbai 400101 Place : Mumbai Date: 08/04/2022

DECCAN BEARINGS LIMITED

Registered Office: 315/321 Prospect Chambers, Dr.D.N.Road, Mumbai-400001 Tel No.: 022-22852552, Website: www.deccanbearings.in CIN: L29130MH1985PLC035747, Email ID: info@deccanbearings.in

(in Lakhs)							
		Quarter Ended			Year Ended		
SR. NO.	PARTICULARS	31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	
1	Total income from Operations and other income	2.70	0.51	13.51	8.16	106.29	
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(27.13)	(4.32)	(6.18)	(41.23)	(23.73)	
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	(27.13)	(4.32)	(8.35)	(41.23)	(26.95)	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)]	(27.13)	(4.32)	(8.35)	(41.23)	(26.95)	
5	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33	218.33	
6	Reseves (excluding Revalutaion Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	(130.96)	(89.73)	
7	Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	(1.24)	(0.20)	(0.38)	(1.89)	(1.23)	
	2. Diluted:	(1.24)	(0.20)	(0.38)	(1.89)	(1.23)	

Note: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website

For and on behalf of the Board Managing Director DIN No-09494605

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमर्त

रसदार आहेत आणि ते फ्लॅट क्र.बी१/३०१, ३रा मजला वासदात आहत आणा त पत्तर क्रा.बार १ ३०६, इस मजता, श्री शिष्ठ शक्ती कॉम्प्स्तेक्स, को-ऑस.ही.सो.लि., बी.पी. क्रॉस रोड, भाईदर (पूर्व), ता. व जि. ठाणे-४०११०५ या जागेचे मालक होते. श्री. महेंद्र के. गीडा यांचे २५.१२.२०१९ रोजी हुबळी-धाखाड, कर्नाटक येथे सिधा वाले. मराताचे निधनानंतर त्यांच्या प्रश्चात (१) श्रीमर्त शोदा महेंद्र गौडा (पत्नी), (२) कुमारी भुगि गौडा (मुलगी), (३) कुमारी कृतिका महेंद्र गौडा (मुलगी), (४) कुमारी जिवीका महेंद्र गौडा (मुलगी, मज्ञान), (५) शरन महेंद्र गौडा (मुलगा, अज्ञान) त्रयदेशीर वारसदार आहेत. दिनांक १२.०१.२०२२ रोजी कता करारनामानुसार (१) कुमारी भुमिका महेंद्र गौडा (२) कुमारी कृतिका महेंद्र गौडा, (३) कुमारी जिवीक हिंद्र गौडा (अज्ञान) तिचे पालक आई श्रीमती यशोद महेंद्र गौडा, (४) शरन महेंद्र गौडा (अज्ञान) त्यांची पालव नहरू नाज, र्जा स्ति चहुत्र नाज र्जाताम् राज्यान स्ति आर्ज आई श्रीमती यशोदा महेंद्र गौडा यांनी सदर फ्लॅटमधील न्यांचे शेअर्स, अधिकार, हक्क व हित श्रीमती यशोदा महेंद्र गौडा यांच्या नावे मुक्त केले आहेत. त्यांनी त्यांच्य ावे सदर फ्लॉट जागा हस्तांतरणासाठी तसेच सोसायट नदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सद लॅटचे हस्तांतरणावर माझे अशिलांच्या विरोधात आक्षे नसल्यास किंवा उपरोक्त मालमत्तेचे कायदेशीर वारसदा हेत इत्यादी स्वरुपात दावा असल्यास अशा व्यक्तींनी त्यां त्रवा किंवा आक्षेप लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांस खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर जाहिरात/सूचना प्रकाश**-**ारखेपासून १४ दिवसांत कळवावे. विहित कालावधी अर्थात गही आणि ते श्रीमती यशोदा महेंद्र गौडा यांच्या नावे ालक असतील.

तांक: ०८.०४.२०२२) वकील उच्च न्यायालय, मुंबई नार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्व भानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

मजासवाडी सर्वोदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (जॉक्नी ड: एएस्सीरी / एवर्सजी / वीची / १९८१ / सन २००२-२००३) सबाढी सर्वोदयनगर को. ऑप हौ. सोसायटी, गर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०.

विनोक : ०७/०४/२०२२

नोटीस मजासवाडी सर्वोदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्थ मर्यादित, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, सर्वोदय नगर जोगेश्वरी (पूर्व) मुंबई - ४०० ०६० या संस्थेचे सभास **' रूम नंबर ९२८ धारण करणारे कै. रमाकांत तुकारा** गाब**के** यांचे दिनांक **१३ एप्रिल २०२**१ रोजी निधन झार आहे. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था र नोटिशीदारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेत न्यत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत रण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन गगणीदार / हरकत दार यांच्या कड्न हक्क / मागण्या . रकती मागवण्यात येत आहेत. हि नोटिस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून **१५ दिवसात** त्यांनी आपल्य मागण्यांच्या वा हरकतींच्या पष्टवर्थ आवश्यक त्या काग ात्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावे. जर वर नमूव क्लेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क माग कैवा हरकती सादर झाल्या नाहीत. तर मयत सभासद रिथेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हित संबंध ांच्या हस्तांतरणा बाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. ज अशा कोणत्याही हक्क / मागण्या / हरकती आल्या तः याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्या येईल. नोंदी व उपविधीतील एक प्रत मागणीदारा

पण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. आपला नम्र करिता मजासवासी सर्वोदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यावित विनांक : ०८/०४/२०२२ ठिकाण : जोगेश्वरी पूर्व

४००७०९, मोबाईल क्र.८१०८२९९४५१/९०८२०८१४२९

तुमच्या विरोधात योग्य कायदेशर कारवाई केली जाईल.

मुंबई-४१०२०९, मोबाईल क्र.९९६७९९१७९४

तुमच्या विरोधात योग्य कायदेशर कारवाई केली जाईल

पाकाळी ०७.०० वाजल्यापासून ते रात्री ९.०० वाजेपर

नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत

सार्वजनिक सूचना

नालासोपारा शाखा स्थलांतरण बाबत युनाइटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड (आयटीआय गोल्ड लोन) - नालासोपारा शाखेच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येत

कि 19 एप्रिल 2022 मंगळवार पासून सदर शाखा नमूद केलेल्या नवीन जागेवर कार्यरत राहील. याची नोंद सर्व

जुना कार्यालयीन पत्ता नवीन कार्यालयीन पत्ता

युनाइटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड युनाइटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड शॉप नं. 3, इरीश अपार्ट, सेंट्रल पार्क, आयटीआय गोल्ड लोन, शॉप नं. ८, ओम लक्ष्मी शॉप्पींग सेंटर,

नालासोपारा पूर्व, पालघर 401209

हरवले व सापडले

एन्टरप्रायझेसद्वारा वितरीत एचडीएफएर

बँक आयडी कार्ड जे कंत्राट तत्त्वावर होते

आयडी कार्ट क्र.:२०२१५५४०१००४९५

कार्यालय पत्ताः ९४ई, स्वामी भवानी,

एस.जी. बर्वे मार्ग, कामगार नगर, कुली

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, देवदयानग**

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

नोंदणी क्र. टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)

३७२१/१९९०-९१ (संयुक्तपणे मालक), क्षेत्रफव

७७६२.१९ चौ.मी., सर्व्हे क्र.१९१/१ (सदर

जमीन) तसेच त्यावर उभ्या असलेल्या १२ इमारती

पोखरण रोड क्र.१ जवळ, गाव माजिवडे, ठाणे

तालका व जिल्हा राणे। मोंटणी जिल्हा व उपजिल्ह

उाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मर्यादेव

सलेल्या यांच्या जागेच्या अधिकार, हक्क

कोणा व्यक्तीस सदर जमीन किंवा भागाव

नाणि/किंवा मजला जागा निर्देश/मजला क्षेत्र

गामी इस्तांताणीय विकास अधिकार व विकास

अधिकार किंवा कोणत्याही भागावर आणि/किंव

तदर जमिनीचे अधिकार करारनामा यावर विक्री

अभिहस्तांकन, हस्तांतर, अदलाबदल, करारनामा

वाटप, अदलाबदल, बक्षीस, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा

वहिवाट. उपवहिवाट. परवाना. ताबा. वापर

व्यवसाय, तारण, बोजा, मालकी हक, हमी, न्यास

रसाहक, मृत्युपत्र, पारिवारीक व्यवस्था,

जिबीज/कायदेशीर हक्क, परिरक्षा, विकास

अधिकार, संयुक्त विकास, उपविकास, विकार

यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, संयुक्त भागीदार्र

कूमनामा किंवा आदेश, करारनामा, एफएसआय,

डीआर वापर किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह

अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा किंवा मागण

सल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यव

स्ताबेजी पुराव्यांच्या प्रमाणीत सत्य प्रतींस

खालील स्वाक्षरीकर्त्यांना २०७, २**रा मजला**

अग्रवाल सदन, अहिल्याबाई चौक, कल्याण

(प.)-४२१३०१ येथे प्रकाशन तारखेपासून १४

चौदा) दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीं

मसे भावी अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा किंव

मागणी असल्यास त्याग आणि/र्किवा स्थगित केर्त

वर संर्<u>द</u>भीत अनुसु

क्षेत्रफळ ७७६२.१९ चौ.मी., सर्व्हे क्र.१९१/

सेच त्यावरील उभ्या असलेल्या १२ इमार्र्त

खरण रोड क्र.१ जवळ, गाव माजिवडे, ठाणे

गलका व जिल्हा ठाणे. नोंदणी जिल्हा व उप-

जेल्हा ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मर्यादे

सही/- ॲड. चेतन डी. अग्रवात

मे. एस.सी. लिगल्सकरित

वकील व समुपदेशव

दिनांक: ०८.०४.२०२

युनियन खँक ऑफ इंडिया

युनियन बँक ऑफ इंडिया

भाहेत असे समजले जाईल.

यूनियन बैंक Union Bank

पत्ताः तलमजला मोराज कामा ह्यना प्लॉट क. ९३ मेक्टर १७ कोपरावैरणे

नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र. ईमेल:bm2687@unionbankofindia.com,

सुवर्ण ऋण कर्जदारांना विक्री सूचना

श्री. अभिजीत चंद्रकांत बांदल, र/ठि.: एसएस- ३, खोली क्र.४००, सेक्टर १५, कोपरखैरणे, नवी मुंबई, ठाणे

विषयः तुमचे सुवर्ण ऋण खाते क्र. २६८७३०१००००३२८० चे सुवर्ण दागिन्यांचा लिलाव

स्विकृतीपासून १५ दिवसांत तुमचे सुवर्ण ऋण खात्यातील देय रक्कम **रु.१,९०,०००.५५ + लागू व्याज (रुपये एव**

लिली मिळालेली नाही, आम्ही येथे आमचे देवके वसुल करण्यासाठी बँकेकडे तारण सुवर्ण दागिने/नाण्यांच

लिलाव करणार आहोत. दागिन्यांना लिलाव **कोपरखैरणे शाखा येथे दिनांक २२.०४.२०२२ रोजी दु.**१२.**३०वा**

प्रक्रियेत्रे संपुर्ण रक्कम वसुल झाली नाही तर तुमच्याकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता कायद्याच्या न्यायालयात

यूनियन बैंक 🕼 Union Bank

पत्ताः तळमजला, मोराज कासा ब्युना, प्लॉट क्र. ९३, सेक्टर १७, कोपरखैरणे,

नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र. ईमेल:bm2687@unionbankofindia.com,

सुवर्ण ऋण कर्जदारांना विक्री सूचना

<mark>श्री. सुरेश्वर राजु नन्नापुराजू</mark>, र/ठि.: फ्लॅट क्र.५०१, क्रिस्टल टॉवर्स, प्लॉट क्र.२३, सेक्टर २२, कामोठे, नवं

विषय: तुमचे सुवर्ण ऋण खाते क्र.२६८७३०१००००३२९९ चे सुवर्ण दागिन्यांचा लिलाव

स्वेकतीपासन् १५ दिवसात् तमचे सवर्ण क्या खात्यातील देव रकम रू.२.८४ ७८९ ७० + लाग ख्याज (रुपये होत

<mark>गाखं चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणनव्यद आणि पैसे सत्तर + लागू व्याज</mark>) जमा करण्यास कळविले होते.

लेली मिळालेली नाही, आम्ही येथे आमचे देवके वसुल करण्यासाठी बँकेकडे तारण सुवर्ण दागिने/नाण्यांच

लेलाव करणार आहोत. दागिन्यांना लिलाव **कोपरखँरणे शाखा येथे दिनांक २२.०४.२०२२ रोजी दु.**९२**.३०वा**

म्क्रियेतून संपुर्ण रक्कम वसुल झाली नाही तर तुमच्याकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता कायद्याच्या न्यायालयार

आमचे पत्र **क्र.२६८७३०१००००३२९९/१३/२०२२ दिनांक १५.०३.२०२२** संदर्भात आम्ही तुम्हाला तुमचे

आमचे पत्रात नुमुद विहित कालावधी दरम्यान तुमचे खात्यात आम्हाला अद्यापी कोणतीही रक्कम जम

कुपया नोंद् असावी की, बँकेकडून तारण दागिन्यांचा लिलाव केल्यावर जर सुवर्ण दागिने/नाण्यांच्या विक्री

आमचे पत्रात नमद विहित कालावधी दरम्यान तमचे खात्यात आम्हाला अद्यापी कोणतीही रक्कम जम

कुपया नोंद असावी की, बँकेकडून तारण दागिन्यांचा लिलाव केल्यावर जर सुवर्ण दागिने/नाण्यांच्या विक्र

नाख नव्वद हजार आणि पैसे पंचावत्र + लागू व्याज) जमा करण्यास कळविले होते

हेताबाबत आम्ही चौकशी करीत आहोत.

ते हरवले/गहाळ झाले आहे.

समाप्ती दिनांक: ३१.०३.२०२३

कर्मचारीचे नाव:

योनु युरेश शिंदे

पूर्व - ४०००२४.

तुर्लीज आरडी, राधाकृष्ण हॉटेल जवळ, मोरबी स्विटस् च्या पुढे, नालासोपारा पूर्व, पालघर 401209

यूनियन बैंक 🕼 Union Bank

पत्ताः तळमजला, मोराज कासा ब्युना, प्लॉट क्र. ९३, सेक्टर १७, कोपरखैरणे,

नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र. ईमेल:bm2687@unionbankofindia.com, संक का.:(०२२) २७५५१३१९

सुवर्ण ऋण कर्जदारांना विक्री सूचना

विषय: तुमचे सुवर्ण ऋण खाते क्र. २६८७३०१००००३२१७ चे सुवर्ण दागिन्यांचा लिलाव आमचे पत्र क्र. २६८७३०१००००३२१७/११/२०२२ दिनांक १५.०३.२०२२ संदर्भात आम्ही तम्हाला तमचे प

श्री. संतोष बाबु माने, र/ठि.: गितांजली खोली क्र.१६, इमारत क्र.बी१४, यशोधन कोहौसो., सेक्टर २२

आमचे पत्रात नमुद विहित कालावधी दरम्यान तुमचे खात्यात आम्हाला अद्यापी कोणतीही रक्कम जमा भालेली मिळालेली नाही**.** आम्ही येथे आमचे देयके वसल करण्यासाठी बँकेकडे तारण सवर्ण दागिने/नाण्यांच . लिलाव करणार आहोत. दागिन्यांना लिलाव **कोपरखैरणे शाखा येथे दिनांक २२.०४.२०२२ रोजी द.**१२.३०वा.

न्तीपासून १५ दिवसांत तुमचे सुवर्ण ऋण खात्यातील देय रककम <mark>रु.२,८४,६४२.४७ + लागू व्याज (रुपये दोन</mark>

चौऱ्याऐंशी हजार सहाशे बेचाळीस आणि पैसे सत्तेचाळीस + लागू व्याज) जमा करण्यास कळविले होते

कृपया नींद असावी की, बँकेकडून तारण दागिन्यांचा लिलाव केल्यावर जर सुवर्ण दागिने/नाण्यांच्या विक्री प्रक्रिवेत्न संपुर्ण रक्कम वसुल झाली नाही तर तुमच्याकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता कायद्याच्या न्यायालयात तुमच्या विरोधात योग्य कायदेशर कारवाई केली जाईल.

शाखा व्यवस्थापर यनियन खँक ऑफ डंडिया

...Applicant

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

MHADA Building, Ground Floor, Room no. 69, Bandra (E), Mumbal - 400 051 Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9)(e))

Before the Competent Authority Application No. 39 of 2022

Silver castle Co-operative Housing Society Limited Vidyanagari Sunder Nagar Road No. 2,

1.M/s. Golden Construction Co., SonaMohar, Vakola Municipal Market, Vakola, Santacruz (E), Mumbal 400 055

Kalina, Santacruz (East), Mumbal — 400098

2. M/s. Trimurti Corporation

A. Shri. BairamTuisidas

B. ShamaldasTulsidas C. Shri. ChetandasVirodaramal

D. Shri. GovindGangaram

E. Shri. DaulatramBehrumal F. Shri. KotumalBherumal

7, Air view Apts., Near Vakola Bridge, Vakola, Santacruz East, Mumbai- 400055

...Opponents PUBLIC NOTICE

 Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the

2) The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land ad 1997.10 sq. mtrs. land situate and bearing CTS No. 5653 B. The society was entitled to an area of 1393.5 sq.mtrs., hereinafter described in the schedule hereunder situate a Sundemagar Road No.2. Kalina, Santacruz (E) , Bombay 400098, of Village KoleKalva Mumbai suburban District of Mumbai in favor of the Applicant society

3) The hearing in the above case has been fixed on 18.04.2022 at 3.00 p.m 4) The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishin to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 18.04.2022 at 3.00 p.m.before the undersigned together with any

documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties. 5) If any person/s interested, falls to appear or file written reply as required by this notice the question at issue/application will be decided in their absence and such person/s wil have no claim, object or demand whatsoever against the property for which the ance /declaration/ order is granted to the direction for registration of the socie

s granted to the applicants or any order /certificate /judgment is passed against such erested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

नोटिस

मुंबईतील गौ.सा.ब्रा. ज्ञातीची देवालये, धर्मार्थ संस्था व फंड यांचे व्यवस्थापक मंडळ या न्यासाच्या व्यवस्थापक मंडळावरील नऊ (९) कार्यकारी विश्वस्त जागांसाठी महाराष्ट्रातील मूळ गाव परंतु मुंबईत वास्तव्य आहे अशा गौ.सा.ब्रा. ज्ञातीतील ३५ वर्षाह्न अधिक पण ७५ वर्षाहुन कमी वय असलेल्या ज्ञातीतील बंधु भिनानींकडून संस्थेच्या कलमें (१) व (३) या निवडणूक नियमांप्रमाणे नामांकन पत्र मागवित आहेत. नामांकन पत्र सादर करण्याचे फॉर्म ट्रस्टच्या कार्यालयात श्री बालाजी रामजी मंदिर, दूसरा माळा, काळबादेवी क्रॉस रोड, मुंबई-४००००२ येथे शुक्रवार, ८ एप्रिल ते मंगळवार, १२ एप्रिल, २०२२ पर्यंत रविवार सोडून, सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मिळतील. या नामांकन अर्जासाठी क.१००/- शुल्क आकारण्यात येईल. संपूर्णपणे भरलेले उमेदवारी अर्ज लिफाफ्यात घालून त्या लिफाफ्यावर "नामांकन पत्र" असे स्पष्ट लिहन बंद लिफाफा न्यासाच्या कार्यालयात मंगळवार १२ एप्रिल, २०२२ रोजी ५ वाजेपर्यंत पोहचतील अशा रीतीने पाठवावा / सादर करावा. नामांकन अर्जासोबत १० हजार रूपयांचा अनामत म्हणून धनादेश द्यावा लागेल. एकूण मतदानाच्या १५ टक्याहन कर्मी मते ज्या उमेदवाराला मिळतील त्यांची अनामत रक्कम परेत के ल्ली जाणार नाही. शनिवार १६ एप्रिल रोजी निवडणूक अधिकारी नामांकन पत्रांची पडताळणी करतील व आवश्यकता वाटल्यास मुलाखतीही घेतील. पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोमवार, १८ एप्रिल रोजी न्यासाच्या कार्यालयात नोटिस बोर्डवर लावण्यात येतील. या पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवडणूक रविवार, २४ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी प वाजेपर्यंत ठरविलेल्या निवडणूक केंद्रांवर होईल. या निवडणुकीत गौ.सा.बा. ज्ञातीतील २१ वर्षावरील व्यक्ती मतदान करू शकतील मतदाराने सोबत फोटो असणाऱ्या ओळखपत्राची मूळ प्रत आणावी. ओळखपत्रावरून मतदानासाठी येणाऱ्याचा घरचा पत्ता व वय समजावयास हवे.

निवडणूक केंद्रांची ठिकाणे न्यासाच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येतील मतदान झाल्यावर, सर्व निवडणूक केंद्रातील मतदान पेट्या उमेदवार व इतर साक्षीदारांसामोर निवडणुक अधिकारी किवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधि बंद करून मोहोर (SEAL) लावतील सोमवार, दिं.२५ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी 90 वाजल्यापासून मतदान मोजणी निवडणूक अधिकारी न्यासाच्या वर नमूद केलेल्या पत्यावर करतील व तेथेच निकाल जाहीर करतील. न्यासाच्या कार्यालयात नोटिस बोर्डवर हा निकाल मंगळवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता लावण्यात येईल. निवडणूक केंद्राची यादी सर्व पात्र उमेदवारांना दिनांक १८/०४/२०२२ किंवा त्यापूर्वी कळविण्यात येईल.

निवडणुक प्रक्रियेतील कोणताही निर्णय हा निवडणूक अधिकारी यांचा अंतिम असेल. विश्वस्त मंडळाच्या आदेशानुसार,

> सही/-मानद राचिव व कायम विश्वस्त

दिनांकः ८ एप्रिल २०२२

दिनांक: ०७.०४.२०२२ युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड

(इनवेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड ग्रुपचा एक भाग) नोंदणीकृत कार्यालय: नमन मिडटाउन, एक विंग, युनिट क्रमांक २००३, २० वा मजला, सेनापती बापट मार्ग, मुंबई -४०००१३

सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव

कर्जदारांना विशिष्ट आणि सर्वसाधारणपणे येथे अधिसूचित केले जाते की, खाली दिलेल्या खात्यात तारए ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सार्वजनिक लिलाव नमन मिडटाउन, ए विंग, युनिट क्रमांक २००३, २० व्य ाजल्यावरील, सेनापती बापट मार्ग, मुंबई -४०००१३ येथे २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०: ०० पासू-

हा लिलाव व्याज व मुद्दल न भरलेल्या ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा आहे. ज्यांना नोंदणीकृत पत्राद्वारे सूचि केले गेले असूनही त्यांच्या कर्जाची रक्कम भरण्यात अयशस्वी ठरले आहे. लिलाव केंद्रावर आणि कंपनीच्य वेबसाइटवर ठिकाण किंवा तारखेतील बदल असल्यास प्रदर्शित केले जातील. कंपनीच्या वेबसाइटवर आणि निनाव केंद्रावर तपशील दारबवल्यानंतर कामकाजाच्या दिवसात अप्रसिद्ध वस्तुंचा निलाव केला जाईल. २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासन लिलाव करावयाच्या तारणांची यादी

GL/BR15/000745 GL/BR15/001137 GL/BR5/001751 GL/BR5/001583 GL/BR15/000874 GL/BR1/001981 GL/BR5/001763 GL/BR1/002301 GL/BR3/001881 GL/BR5/001368 GL/BR15/001631 GL/BR6/001898 GL/BR15/000947 GL/BR1/002397 GL/BR7/002403 GL/BR5/001644 GL/BR15/001047 GL/BR7/002696 GL/BR5/001533 GL/BR15/001927

Sd/-अधिक माहितीसाठी श्री. निजेश रवींद्रन- 8589016255 वर संपर्क साधाव Ritesh Parab अधिकृत अधिकारी

यनायटेड पेटो फायनान्स लिमिटेड (आयटीआय गोल्ड लोन) साठी